

पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन
मुख्यालय नरीमन भवन: १५७/१५६, १५वा मजला,
नरीमन पॉइंट, मुंबई- ४०० ०२१
 दूरध्वनी क्र. ११-२२-६११०७६००, ११-२२-६११०७६०४
 ई-मेल - ee.diot.tourism@gmail.com

शुद्धीप्रपत्रक

जाहिरात निविदा सुचना क्र. ११ जा.क्र.प.सं./बांधकाम/निविदा/ २०२३
 या निविदा जाहिरातीत नमूद तारखा दि. २०/०१/२०२३ ते २/०१/२०२३ दु. १२:०० वा. पर्यंत देण्यात येतील व भरून पाठविलेल्या सिलबंद निविदा लिफाफे दि. २/०१/२०२३ रोजी दुपारी १५:०० वा. पर्यंत स्विकारतील आणि शक्यतो त्याच दिवशी उघडल्या जातील.

या एवजी खालील प्रमाणे वाचण्यात याव्या.

दि. २०/०१/२०२३ ते २७/०१/२०२३ दु. १२:०० वा. पर्यंत देण्यात येतील व भरून पाठविलेल्या सिलबंद निविदा लिफाफे दि. २७/०१/२०२३ रोजी दुपारी १५:०० वा. पर्यंत स्विकारतील आणि शक्यतो त्याच दिवशी उघडल्या जातील.

संचालक, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयामध्ये सुचना फलकावर सविस्तर निविदा सुचना पाहवयास मिळेल किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता रद्द ठरविण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

सही/-
संचालक
पर्यटन संचालनालय, मुंबई.

ठिकाण: मुंबई
दिनांक: २०.०१.२०२३

जाहिर सूचना

सूचना मोदया प्रमाणिकार जनतेला देण्यात आली आहे की, सौ. अलका पंजक मेहता यांचा पता : घर क्रमांक ८, शंकर, शिवाजी पार्क रोड नं. ५, बॅक ऑफ बडोदाजवळ, माहीम, मुंबई - ४०००१६ येथे असून, हस्तांतरणकर्ता/आउटगोइंग भाडेकरू यांच्याकडे लॅंडलॉर्ड आयलंड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड च्या संमतीने, आमच्या अशिलांचा बाजूने लिहितलेल्या सूचीमध्ये नमूद केलेल्या मालमत्तेमध्ये तिचे भाडेकरू हक्क हस्तांतरित करण्यास सहमती दर्शविली.

सदर मालमत्तेवर विक्री, गहाण, तावा, भेट, भाडेपट्टा, धारणाधिकार, देवाणघेवाण, ट्रस्ट, वारसा, देवभाल, सुखसोयी किंवा इतर कोणत्याही मार्गाने कोणताही दावा असलेल्या सर्व व्यक्ती/व्यक्तीनी ते लिखित स्वरूपात सदर तारखापासून १४ दिवसांच्या आत सहाय्यक दस्तऐवजांसह आमहाला कळविणे आवश्यक आहे, असे न केल्यास ते माफ केले गेले आहे असे मानले जाईल आणि आमच्या कलायटने अशा कोणत्याही दाव्याचा कोणताही संदर्भ न घेता व्यवहार पूर्ण करण्यास पुढे जाईल.

सही/
निलेश शीरसागर
अध्यक्ष उच्च न्यायालय
कार्यालय क्रमांक १, भीम सोसायटी, एन.एल. कॉम्प्लेक्स, दहिसर (पूर्व) मुंबई - ४०००६८.

जाहिर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, माझे कलायटन, सुश्री झरीन फजल खान, श्रीदुत गाडन एव्हेन्यू के-४ ई को-ऑर्परेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या केंद्र "इ" विंगमधील ४व्या मजल्यावरील फ्लॉट क्रमांक ४०९ चे सदस्य आहेत जी, "गार्डन अँडव्हेन्यू-के४" गावा डोंगारे, ग्लोबल सिटी, विरार (पश्चिम), जि. पालघर - ४०१३०३ येथे स्थित आणि वसलेले आहे, ते सदर फ्लॉटमध्ये तिच्या बहिणीच्या सुश्री.झरीन फजल खान (अविवाहित) मुताचा ५०% हिस्सा आणि हित दिनांक ११/१०/२०२२ च्या नॉदणीकृत डीडद्वारे तिच्या नावावर हस्तांतरित करायचा आहे.

वरील सभामागांवर मुताच्या शेअर्सचे हस्तांतरण करणे कोणताही दावा किंवा आक्षेप असलेल्या सर्व व्यक्ती प्रकाशनाच्या तारखापासून १४ दिवसांच्या आत अधोस्वाक्षरीदारांना लिहिणे आवश्यक आहे. वरील कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटी मूल व्यक्तीचे शेअर्स आणि सोसायटीच्या भांडवली मालमत्तेतील हित सोसायटीच्या उपविधी अंतर्गत प्रदान केलेल्या पद्धतीने हस्तांतरित करण्यास स्वतंत्र असेल.

ठिकाण: मुंबई
तारीख: २०/०१/२०२३

जाहिर नोटीस

कळविण्यात येते की गाव मीने गोरिचर, तानुका वर्मा, जिन्हा पालघर येथील सर्व नं.47/5/A/1 एकूण क्षेत्र 24.28.00 आर.सी.मीटर आकार मं.243.00 मी विनंतीनी जमिन मिळकत सातत्या रावरी 1. श्री.मंजीप अछेलाल गुप्ता 2. श्री.अनिल अछेलाल गुप्ता 3. श्री.मुनिल अछेलाल गुप्ता हयांचे मालकीची आणि कजेन्ही वाटीची अनुन सदर जमिन मिळकत माझे अजिल यानी सरदर मिळकत कायमस्वरुपी विकत घेण्याचे ठरविले आहे. तरी सरदर मिळकती मंथवी कोणाचाही कोणाही मालकी हक्क, विक्री, कुठगण, कच्चा, वारसा, गहाण, वान, वकील, कार, वकीलाट, मार्ग, मुक्यधर, कोर्ट, दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितमंथंध हिच्या अधिका, असल्यास त्यांनी त्याचायत मला लेगी पुराव्यासह ही नोटीस परिदध झाल्यापामुन 14 दिवसांच्या आत मला लेगी पुराव्यासह 109, गुमलम्बी भागिंग मंटर, वसंत नगर, वर्धा पूर्व, जि.पलघर 401208 हया परत्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितमंथंध हिच्या अधिका नारी व असल्यास तो मंडुन दिला आहे असे मनजण्यात येऊन व्यवहार पुर्ण केला जाईल याची नोंद घवी.

खरेदीदाराचे वकील
केलास ह. पाटील
वकील उच्च न्यायालय

दिनांक: २०/०१/२०२३

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

महाराष्ट्र गुहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ

ई-निविदा सूचना क्र. का.अ. (शहर)/मु.झो.सु. मंडळ/ई-निविदा/मससंम/३१/२०२२-२३

कार्यकारी अभियंता [शहर] विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गुहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) खोली क्र. ५३९, चौथा मजला, गुहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ (दूरध्वनी क्र. ०२२ ६६४०५४८४) हे जिल्हा उप निबंधक/शहर/मुंबई शहर जिल्हा यांचेकडे नोंदणीकृत पात्र मजूर सहकारी संस्थांकडून एकूण २९ कामाकरिता बी-४ (टक्केवारी) नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागविण्यात येत आहेत. विस्तृत निविदा सूचना व निविदा कागदपत्रे शासनाच्या संकेतस्थळावर <https://mahatenders.gov.in> वर उपलब्ध असतील. निविदा विक्री दिनांक २३.०१.२०२३ दुपारी १.०५ पासून दिनांक ३०.०१.२०२३ सायंकाळी ५.३५ पर्यंत राहिल. निविदा सूचनेबाबत शुध्दपत्रक/बदल असल्यास <http://mahatenders.gov.in> संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील. निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता (शहर)/मु.झो.सु. मंडळ यांनी राखून ठेवला आहे.

सही/-
कार्यकारी अभियंता (शहर),
मु.झो.सु. मंडळ, मुंबई

म्हाडा-गुहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था
CPRO/A/58

जाहिर सूचना

माझे अशिल श्री सूर्यकांत जुवटकर यांच्या वतीने सूचना देण्यात येत आहे की, श्री सूर्यकांत जुवटकर यांच्यासह (१) श्री भीमसेन कामुलकर (२) श्री शंकर जोशी (३) श्री महादेव जोशी (४) श्री ताराचर जोशी (५) श्री भिकाजी जोशी (६) श्री गोविंद केकर (७) श्री राजाराम केकर (८) श्री ज्ञानदेव कामुलकर (९) श्री चंद्रकांत कुबल (१०) श्री ज्ञानदेव सागर (११) श्री मधुकर हिमाई (१२) श्री भिकाजी मंडकर (१३) श्री भगवान गावकर (१४) श्री. शुभांगिनी कोयडे हे सव्हे क्र. ११/१/१ (भाग), टिक्का क्रमांक ८६, गाव कांजूर, तालुका कुर्ता, जिल्हा मुंबई उतगवर ("सदर मालमत्ता") येथे ज्ञात आणि वसलेल्या जमीन/मालमत्तेच्या मालक आहेत.

श्री सूर्यकांत जुवटकर हे त्यांचे पुत्र श्री प्रशांतसूर्यकांत जुवटकर यांच्यामार्फत ७/१२ उताच्यामधील फेरफार नोंदी क्र. ८१७ संदर्भात दिनांक २१.०४.१९८९ रोजी विद्याविहार, मुंबई येथील उचिभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करत आहेत. वरीलपैकी कोणतेही मालक आणि/किंवा त्यांचे कायदेशीर वारस किंवा या मालमत्तेबाबत कोणताही दावा, हक्क, अधिकार, मत्ता, हिस्सा, किंवा हितसंबंध असलेली कोणतीही व्यक्ती किंवा त्याच्या कोणत्याही भागाला या संदर्भात काही आक्षेप असल्यास ते तीन (३) कामकाजाच्या दिवसांत खाली स्वाक्षरीकर्यांना सादर करू शकतात. कृपया लक्षात घ्या की, जर कोणताही आक्षेप प्राप्त झाला नाही, तर असे मानले जाईल की तुम्ही वरील अपील दाखल करण्यास संमती दिली आहे आणि माझ्या अशिलांसह उक्त मालमत्तेतील सह-मालकांचे हक्क स्वीकारले आहेत आणि माझा अशिल त्यानुसार प्रक्रिया करेल.

ठिकाण: मुंबई
दिनांक: २१.०१.२०२३

अॅड जयेश विजय गांवड
पत्ता : ३, सागर भुवन,
प्रेम नगर, हुदामा रोड,
कांजूरमार्ग पूर्व, मुंबई-४०००४२.

जाहिर सूचना

संदर्भ : सहकार नगर, चेन्नू, मुंबई येथे स्थित "शिव सीपचएस लि." या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारत क्र. १०/बी च्या दुसऱ्या मजल्यावर असलेले फ्लॉट क्र. २०२, मापित ५७९ चौ. फूट चटई क्षेत्र किंवा त्यापेक्षावीचे क्षेत्र (यापुढे "उक्त परिसर" म्हणून संदर्भित) सौ. भारती व्ही दोशी यांनी या जागेत स्वाम्यस्व दाखविले आहे आणि त्या जागेचे त्यांचे अधिकार, हक्क माझे ग्राहक श्री विकास अशोक चौधरी व सौ.मात्र अशोक चौधरी यांना विकण्यास, हस्तांतरित करण्यास आणि त्याग करण्यास यापुढे सहमती दर्शविली आहे, अशी सूचना याद्वारे जनतेला देण्यात येत आहे.

श्री. दिलीप आत्मराम भोळे वास मूळ वाटप पत्र दिनांक २२/०६/२०११ चे वाटप पत्र क्र. ६५३/२०११ आणि ताबा पत्र दिनांक २२/०६/२०११ ग क्र. ६५४/२०११. त्यानंतर श्री. दिलीप आत्मराम भोळे यांनी ३०/०६/२०२२ रोजी विक्री करारनामा करून सौ. भारती व्ही दोशी यांच्या नावे हस्तांतरित केले, तथापि, या जागेच्या संदर्भात कागदपत्रांच्या साखळीवाहारे (१) पहिले वाटप पत्र आणि ताबा पत्र जारी केले. म्हाडाकडून हक्कवलेल्या/ गहाळ झाले आहेत आणि परिश्रमपूर्वक शोध घेतल्यानंतरही ते सापडत नाहीत. सौ. भारती व्ही दोशी यांनी आश्वासन दिले आहे की सदर परिसर न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाच्या अधीन नाही आणि सर्व भारापासून मुक्त आहे आणि विक्रीयोग्य देखील आहे, माझा अशिल वर सांगितलेली जागा खेरीद करण्यास इच्छुक आहे.

जर कोणत्याही व्यक्तीकडे उक्त पहिला मूळ दस्तऐवजाचा ताबा असेल किंवा कोणताही हक्क, अधिकार, स्वाम्यस्व दावा असेल किंवा त्या जागेच्या विरोधात किंवा त्याच्या संदर्भात मागणी केली असेल किंवा विक्रीच्या मागिने ,गहाण, प्रभार, भेट, न्यास, वारसा, ताब्यात लीज धारणाधिकार किंवा अन्यथा काहीही असो किंवा वर नमूद केल्याप्रमाणे या हस्तांतरणावर कोणताही आक्षेप असेल तर आम्ही संबंधितांना खाली नमूद केलेल्या पत्त्यावर दस्तऐवजांच्या समर्थनासह लिखित स्वरुपात ते प्रकाशित केल्यापासून ७ (सात) दिवसांच्या आत कळवावे, अन्यथा, अशा कोणत्याही दाव्याच्या मागण्या किंवा आक्षेप नाहीत याची खात्री करून घेईल आणि ते, जर असेल तर, सोडले गेले आहे, सोडले गेले आहे, सर्व हेतू आणि हेतूसाठी सोडले गेले आहे आणि माझ्या ग्राहकांच्या नावे या जागेचे अभिप्रेत हस्तांतरण झाले आहे. त्यानुसार रीतसर पूर्ण केले जाईल.

सही/-
लिंबाव्री बोमर
अॅडव्होकेट
२२१७/ ४५, समाधान सीपचएस,
गांधी नगर वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१.

जाहिर सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, आमहाला श्री.तेजस प्रकाश धारिया, अनुसूचित मालमत्तेच्या संदर्भात तळमजला, अ १ प्लॉट क्रमांक २८, सम्राट अपार्टमेंट, जुहू तारा रोड, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई ४०००५४ ("मालक") येथे पत्ता असलेल्या शीर्षकाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संबंधित मालकाने आमहाला कळवले आहे की, तो मालमत्ता क्रमांक १ आणि ३ चा पूर्ण मालक आहे आणि त्याने मालमत्ता क्रमांक २ मध्ये अधिवासात ६२.५% हिस्सा मिळवला आहे आणि मालमत्ता क्रमांक २ मधील उर्वरित ३७.५% हिस्सा (१) मोहिनी महेश संभू उर्फ शंभू यांचा आहे., (२) मोहित महेश संभू उर्फ शंभू आणि (३) मनीष महेश संभू उर्फ शंभू, आणि म्हणून अनुसूचित मालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याही भागामध्ये ("शांती" निवास, कालिदास बिल्डिंग आणि पोस्ट बिल्डिंग") मधील त्यांच्या संबंधित जागेच्या संदर्भात भाडेकरू/रहवाशांचे हक्क जतन करा आणि त्याशिवाय) किंवा कोणत्याही करारानुसार किंवा त्याखालील किंवा स्वरूपातील कोणताही दावा, परवाना, गहाण, विक्री, धारणाधिकार, भेटवस्तू, न्यास, वारसा, शुल्क इ. प्रकाशनाच्या तारखापासून चौदा दिवसांच्या आत खाली स्वाक्षरीदारांना त्याच्या/तिच्या दाव्याच्या आवश्यक समर्थन पुराव्यासह कळवावे. जर चौदा दिवसांच्या आत आक्षेप प्राप्त झाला नाही तर असा कोणताही दावा अस्तित्वात नाही असे गृहीत धरले जाईल आणि अनुसूचित मालमत्तेच्या मालकाचे शीर्षक त्यानुसार प्रमाणित केले जाईल.

मालमत्तेची सूची १
४२, काऊ लेन, गिरगाव, मुंबई - ४०० ००४ येथे उण्या असलेल्या संरक्षित गिरगाव विभाग, जिल्हा-मुंबई शहराचा सी.एस. क्रमांक २४९, मापित ९६.९९ चौसर मीटर खूबी जमीन किंवा भूखंडाचे ते सर्व भाग आणि विभाग चतु:सिमा पुढीलनुसार वर किंवा परिचमकेडे : काऊ लेन वर किंवा पूर्वेकडे : प्लॉट सी.एस. क्रमांक २५२ वर किंवा उत्तरेकडे : प्लॉट सी.एस. क्रमांक २५० वर किंवा दक्षिणेकडे : प्लॉट सी.एस. क्र. २४८

मालमत्तेची सूची २
४२, गाव लेन, गिरगाव, मुंबई - ४०० ००४ येथे उण्या असलेल्या बांधकामासह गिरगाव विभाग, जिल्हा - मुंबई शहर येथील सी.एस. क्र. २५० मापित १२५.९३ चौ.मी जमीन किंवा मैदानाच्या भूखंडाचे अधिवासात ६२.५% भाग आणि सीमा खालीलप्रमाणे परिचमकेडे किंवा दिशेला : काऊ लेन पूर्वेकडे किंवा दिशेने : स्वीपर्स पॅसेज उत्तरेकडे किंवा दिशेला : सीएस क्र. २५१ धारक प्लॉट दक्षिणेकडे किंवा दिशेला : सी.एस. क्रमांक २४९ धारक प्लॉट

मालमत्तेची सूची ३
४२, गाव लेन, गिरगाव, मुंबई - ४०० ००४ येथे उण्या असलेल्या बांधकामासह गिरगाव विभाग, जिल्हा - मुंबई शहर येथील सी.एस. क्र. २५१ मापित १२५.९३ चौ.मी जमीन किंवा मैदानाच्या भूखंडाचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमा खालीलप्रमाणे परिचमकेडे किंवा दिशेने : खाजगी मार्ग पूर्वेकडे किंवा दिशेला : काम लेन उत्तरेकडे किंवा दिशेने : बोरभार लेन दक्षिणेकडे किंवा दिशेने : बाबुराव जोशी यांच्या मालमत्ता.

दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी

सही/-
किर्ती नागडा आणि असोसिएट्स
अॅडव्होकेट्स आणि नोटीरी,
६०५, ६वा मजला, "सी" विंग, हस्टन कोर्ट, सीएचएस लि., बरिस्ता रेस्टॉरंटच्या वर, तेजपाल रोड, विलेपार्ल (पूर्व), मुंबई - ४०० ०५७

जाहिर सूचना

संदर्भ : सहकार नगर, चेन्नू, मुंबई येथे स्थित "शिव सीपचएस लि." या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारत क्र. १०/बी च्या दुसऱ्या मजल्यावर असलेले फ्लॉट क्र. २०२, मापित ५७९ चौ. फूट चटई क्षेत्र किंवा त्यापेक्षावीचे क्षेत्र (यापुढे "उक्त परिसर" म्हणून संदर्भित) सौ. भारती व्ही दोशी यांनी या जागेत स्वाम्यस्व दाखविले आहे आणि त्या जागेचे त्यांचे अधिकार, हक्क माझे ग्राहक श्री विकास अशोक चौधरी व सौ.मात्र अशोक चौधरी यांना विकण्यास, हस्तांतरित करण्यास आणि त्याग करण्यास यापुढे सहमती दर्शविली आहे, अशी सूचना याद्वारे जनतेला देण्यात येत आहे.

श्री. दिलीप आत्मराम भोळे वास मूळ वाटप पत्र दिनांक २२/०६/२०११ चे वाटप पत्र क्र. ६५३/२०११ आणि ताबा पत्र दिनांक २२/०६/२०११ ग क्र. ६५४/२०११. त्यानंतर श्री. दिलीप आत्मराम भोळे यांनी ३०/०६/२०२२ रोजी विक्री करारनामा करून सौ. भारती व्ही दोशी यांच्या नावे हस्तांतरित केले, तथापि, या जागेच्या संदर्भात कागदपत्रांच्या साखळीवाहारे (१) पहिले वाटप पत्र आणि ताबा पत्र जारी केले. म्हाडाकडून हक्कवलेल्या/ गहाळ झाले आहेत आणि परिश्रमपूर्वक शोध घेतल्यानंतरही ते सापडत नाहीत. सौ. भारती व्ही दोशी यांनी आश्वासन दिले आहे की सदर परिसर न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाच्या अधीन नाही आणि सर्व भारापासून मुक्त आहे आणि विक्रीयोग्य देखील आहे, माझा अशिल वर सांगितलेली जागा खेरीद करण्यास इच्छुक आहे.

जर कोणत्याही व्यक्तीकडे उक्त पहिला मूळ दस्तऐवजाचा ताबा असेल किंवा कोणताही हक्क, अधिकार, स्वाम्यस्व दावा असेल किंवा त्या जागेच्या विरोधात किंवा त्याच्या संदर्भात मागणी केली असेल किंवा विक्रीच्या मागिने ,गहाण, प्रभार, भेट, न्यास, वारसा, ताब्यात लीज धारणाधिकार किंवा अन्यथा काहीही असो किंवा वर नमूद केल्याप्रमाणे या हस्तांतरणावर कोणताही आक्षेप असेल तर आम्ही संबंधितांना खाली नमूद केलेल्या पत्त्यावर दस्तऐवजांच्या समर्थनासह लिखित स्वरुपात ते प्रकाशित केल्यापासून ७ (सात) दिवसांच्या आत कळवावे, अन्यथा, अशा कोणत्याही दाव्याच्या मागण्या किंवा आक्षेप नाहीत याची खात्री करून घेईल आणि ते, जर असेल तर, सोडले गेले आहे, सोडले गेले आहे, सर्व हेतू आणि हेतूसाठी सोडले गेले आहे आणि माझ्या ग्राहकांच्या नावे या जागेचे अभिप्रेत हस्तांतरण झाले आहे. त्यानुसार रीतसर पूर्ण केले जाईल.

सही/-
लिंबाव्री बोमर
अॅडव्होकेट
२२१७/ ४५, समाधान सीपचएस,
गांधी नगर वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१.

जाहिर सूचना

संदर्भ : सहकार नगर, चेन्नू, मुंबई येथे स्थित "शिव सीपचएस लि." या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारत क्र. १०/बी च्या दुसऱ्या मजल्यावर असलेले फ्लॉट क्र. २०२, मापित ५७९ चौ. फूट चटई क्षेत्र किंवा त्यापेक्षावीचे क्षेत्र (यापुढे "उक्त परिसर" म्हणून संदर्भित) सौ. भारती व्ही दोशी यांनी या जागेत स्वाम्यस्व दाखविले आहे आणि त्या जागेचे त्यांचे अधिकार, हक्क माझे ग्राहक श्री विकास अशोक चौधरी व सौ.मात्र अशोक चौधरी यांना विकण्यास, हस्तांतरित करण्यास आणि त्याग करण्यास यापुढे सहमती दर्शविली आहे, अशी सूचना याद्वारे जनतेला देण्यात येत आहे.

श्री. दिलीप आत्मराम भोळे वास मूळ वाटप पत्र दिनांक २२/०६/२०११ चे वाटप पत्र क्र. ६५३/२०११ आणि ताबा पत्र दिनांक २२/०६/२०११ ग क्र. ६५४/२०११. त्यानंतर श्री. दिलीप आत्मराम भोळे यांनी ३०/०६/२०२२ रोजी विक्री करारनामा करून सौ. भारती व्ही दोशी यांच्या नावे हस्तांतरित केले, तथापि, या जागेच्या संदर्भात कागदपत्रांच्या साखळीवाहारे (१) पहिले वाटप पत्र आणि ताबा पत्र जारी केले. म्हाडाकडून हक्कवलेल्या/ गहाळ झाले आहेत आणि परिश्रमपूर्वक शोध घेतल्यानंतरही ते सापडत नाहीत. सौ. भारती व्ही दोशी यांनी आश्वासन दिले आहे की सदर परिसर न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाच्या अधीन नाही आणि सर्व भारापासून मुक्त आहे आणि विक्रीयोग्य देखील आहे, माझा अशिल वर सांगितलेली जागा खेरीद करण्यास इच्छुक आहे.

जर कोणत्याही व्यक्तीकडे उक्त पहिला मूळ दस्तऐवजाचा ताबा असेल किंवा कोणताही हक्क, अधिकार, स्वाम्यस्व दावा असेल किंवा त्या जागेच्या विरोधात किंवा त्याच्या संदर्भात मागणी केली असेल किंवा विक्रीच्या मागिने ,गहाण, प्रभार, भेट, न्यास, वारसा, ताब्यात लीज धारणाधिकार किंवा अन्यथा काहीही असो किंवा वर नमूद केल्याप्रमाणे या हस्तांतरणावर कोणताही आक्षेप असेल तर आम्ही संबंधितांना खाली नमूद केलेल्या पत्त्यावर दस्तऐवजांच्या समर्थनासह लिखित स्वरुपात ते प्रकाशित केल्यापासून ७ (सात) दिवसांच्या आत कळवावे, अन्यथा, अशा कोणत्याही दाव्याच्या मागण्या किंवा आक्षेप नाहीत याची खात्री करून घेईल आणि ते, जर असेल तर, सोडले गेले आहे, सोडले गेले आहे, सर्व हेतू आणि हेतूसाठी सोडले गेले आहे आणि माझ्या ग्राहकांच्या नावे या जागेचे अभिप्रेत हस्तांतरण झाले आहे. त्यानुसार रीतसर पूर्ण केले जाईल.

सही/-
किर्ती नागडा आणि असोसिएट्स
अॅडव्होकेट्स आणि नोटीरी,
६०५, ६वा मजला, "सी" विंग, हस्टन कोर्ट, सीएचएस लि., बरिस्ता रेस्टॉरंटच्या वर, तेजपाल रोड, विलेपार्ल (पूर्व), मुंबई - ४०० ०५७

जाहिर सूचना

संदर्भ : सहकार नगर, चेन्नू, मुंबई येथे स्थित "शिव सीपचएस लि." या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारत क्र. १०/बी च्या दुसऱ्या मजल्यावर असलेले फ्लॉट क्र. २०२, मापित ५७९ चौ. फूट चटई क्षेत्र किंवा त्यापेक्षावीचे क्षेत्र (यापुढे "उक्त परिसर" म्हणून संदर्भित) सौ. भारती व्ही दोशी यांनी या जागेत स्वाम्यस्व दाखविले आहे आणि त्या जागेचे त्यांचे अधिकार, हक्क माझे ग्राहक श्री विकास अशोक चौधरी व सौ.मात्र अशोक चौधरी यांना विकण्यास, हस्तांतरित करण्यास आणि त्याग करण्यास यापुढे सहमती दर्शविली आहे, अशी सूचना याद्वारे जनतेला देण्यात येत आहे.

श्री. दिलीप आत्मराम भोळे वास मूळ वाटप पत्र दिनांक २२/०६/२०११ चे वाटप पत्र क्र. ६५३/२०११ आणि ताबा पत्र दिनांक २२/०६/२०११ ग क्र. ६५४/२०११. त्यानंतर श्री. दिलीप आत्मराम भोळे यांनी ३०/०६/२०२२ रोजी विक्री करारनामा करून सौ. भारती व्ही दोशी यांच्या नावे हस्तांतरित केले, तथापि, या जागेच्या संदर्भात कागदपत्रांच्या साखळीवाहारे (१) पहिले वाटप पत्र आणि ताबा पत्र जारी केले. म्हाडाकडून हक्कवलेल्या/ गहाळ झाले आहेत आणि परिश्रमपूर्वक शोध घेतल्यानंतरही ते सापडत नाहीत. सौ. भारती व्ही दोशी यांनी आश्वासन दिले आहे की सदर परिसर न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाच्या अधीन नाही आणि सर्व भारापासून मुक्त आहे आणि विक्रीयोग्य देखील आहे, माझा अशिल वर सांगितलेली जागा खेरीद करण्यास इच्छुक आहे.

जर कोणत्याही व्यक्तीकडे उक्त पहिला मूळ दस्तऐवजाचा ताबा असेल किंवा कोणताही हक्क, अधिकार, स्वाम्यस्व दावा असेल किंवा त्या जागेच्या विरोधात किंवा त्याच्या संदर्भात मागणी केली असेल किंवा विक्रीच्या मागिने ,गहाण, प्रभार, भेट, न्यास, वारसा, ताब्यात लीज धारणाधिकार किंवा अन्यथा काहीही असो किंवा वर नमूद केल्याप्रमाणे या हस्तांतरणावर कोणताही आक्षेप असेल तर आम्ही संबंधितांना खाली नमूद केलेल्या पत्त्यावर दस्तऐवजांच्या समर्थनासह लिखित स्वरुपात ते प्रकाशित केल्यापासून ७ (सात) दिवसांच्या आत कळवावे, अन्यथा, अशा कोणत्याही दाव्याच्या मागण्या किंवा आक्षेप नाहीत याची खात्री करून घेईल आणि ते, जर असेल तर, सोडले गेले आहे, सोडले गेले आहे, सर्व हेतू आणि हेतूसाठी सोडले गेले आहे आणि माझ्या ग्राहकांच्या नावे या जागेचे अभिप्रेत हस्तांतरण झाले आहे. त्यानुसार रीतसर पूर्ण केले जाईल.

सही/-
किर्ती नागडा आणि असोसिएट्स
अॅडव्होकेट्स आणि नोटीरी,
६०५, ६वा मजला, "सी" विंग, हस्टन कोर्ट, सीएचएस लि., बरिस्ता रेस्टॉरंटच्या वर, तेजपाल रोड, विलेपार्ल (पूर्व), मुंबई - ४०० ०५७

जाहिर सूचना

संदर्भ : सहकार नगर, चेन्नू, मुंबई येथे स्थित "शिव सीपचएस लि." या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारत क्र. १०/बी च्या दुसऱ्या मजल्यावर असलेले फ्लॉट क्र. २०२, मापित ५७९ चौ. फूट चटई क्षेत्र किंवा त्यापेक्षावीचे क्षेत्र (यापुढे "उक्त परिसर" म्हणून संदर्भित) सौ. भारती व्ही दोशी यांनी या जागेत स्वाम्यस्व दाखविले आहे आणि त्या जागेचे त्यांचे अधिकार, हक्क माझे ग्राहक श्री विकास अशोक चौधरी व सौ.मात्र अशोक चौधरी यांना विकण्यास, हस्तांतरित करण्यास आणि त्याग करण्यास यापुढे सहमती दर्शविली आहे, अशी सूचना याद्वारे जनतेला देण्यात येत आहे.

श्री. दिलीप आत्मराम भोळे वास मूळ वाटप पत्र दिनांक २२/०६/२०११ चे वाटप पत्र क्र. ६५३/२०११ आणि ताबा पत्र दिनांक २२/०६/२०११ ग क्र. ६५४/२०११. त्यानंतर श्री. दिलीप आत्मराम भोळे यांनी ३०/०६/२०२२ रोजी विक्री करारनामा करून सौ. भारती व्ही दोशी यांच्या नावे हस्तांतरित केले, तथापि, या जागेच्या संदर्भात कागदपत्रांच्या साखळीवाहारे (१) पहिले वाटप पत्र आणि ताबा पत्र जारी केले. म्हाडाकडून हक्कवलेल्या/ गहाळ झाले आहेत आणि परिश्रमपूर्वक शोध घेतल्यानंतरही ते सापडत नाहीत. सौ. भारती व्ही दोशी यांनी आश्वासन दिले आहे की सदर परिसर न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाच्या अधीन नाही आणि सर्व भारापासून मुक्त आहे आणि विक्रीयोग्य देखील आहे, माझा अशिल वर सांगितलेली जागा खेरीद करण्यास इच्छुक आहे.

जर कोणत्याही व्यक्तीकडे उक्त पहिला मूळ दस्तऐवजाचा ताबा असेल किंवा कोणताही हक्क, अधिकार, स्वाम्यस्व दावा असेल किंवा त्या जागेच्या विरोधात किंवा त्याच्या संदर्भात मागणी केली असेल किंवा विक्रीच्या मागिने ,गहाण, प्रभार, भेट, न्यास, वारसा, ताब्यात लीज धारणाधिकार किंवा अन्यथा काहीही असो किंवा वर नमूद केल्याप्रमाणे या हस्तांतरणावर कोणताही आक्षेप असेल तर आम्ही संबंधितांना खाली नमूद केलेल्या पत्त्यावर दस्तऐवजांच्या समर्थनासह लिखित स्वरुपात ते प्रकाशित केल्यापासून ७ (सात) दिवसांच्या आत कळवावे, अन्यथा, अशा कोणत्याही दाव्याच्या मागण्या किंवा आक्षेप नाहीत याची खात्री करून घेईल आणि ते, जर असेल तर, सोडले गेले आहे, सोडले गेले आहे, सर्व हेतू आणि हेतूसाठी सोडले गेले आहे आणि माझ्या ग्राहकांच्या नावे या जागेचे अभिप्रेत हस्तांतरण झाले आहे. त्यानुसार रीतसर पूर्ण केले जाईल.

सही/-
किर्ती नागडा आणि असोसिएट्स
अॅडव्होकेट्स आणि नोटीरी,
६०५, ६वा मजला, "सी" विंग, हस्टन कोर्ट, सीएचएस लि., बरिस्ता रेस्टॉरंटच्या वर, तेजपाल रोड, विलेपार्ल (पूर्व), मुंबई - ४०० ०५७

जाहिर सूचना

संदर्भ : सहकार नगर, चेन्नू, मुंबई येथे स्थित "शिव सीपचएस लि." या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारत क्र. १०/बी च्या दुसऱ्या मजल्यावर असलेले फ्लॉट क्र. २०२, मापित ५७९ चौ. फूट चटई क्षेत्र किंवा त्यापेक्षावीचे क्षेत्र (यापुढे "उक्त परिसर" म्हणून संदर्भित) सौ. भारती व्ही दोशी यांनी या जागेत स्वाम्यस्व दाखविले आहे आणि त्या जागेचे त्यांचे अधिकार, हक्क माझे ग्राहक श्री विकास अशोक चौधरी व सौ.मात्र अशोक चौधरी यांना विकण्यास, हस्तांतरित करण्यास आणि त्याग करण्यास यापुढे सहमती दर्शविली आहे, अशी सूचना याद्वारे जनतेला देण्यात येत आहे.

श्री. दिलीप आत्मराम भोळे वास मूळ वाटप पत्र दिनांक २२/०६/२०११ चे वाटप पत्र क्र. ६५३/२०११ आणि ताबा पत्र दिनांक २२/०६/२०११ ग क्र. ६५४/२०११. त्यानंतर श्री. दिलीप आत्मराम भोळे यांनी ३०/०६/२०२२ रोजी विक्री करारनामा करून सौ. भारती व्ही दोशी यांच्या नावे हस्तांतरित केले, तथापि, या जागेच्या संदर्भात कागदपत्रांच्या साखळीवाहारे (१) पहिले वाटप पत्र आणि ताबा पत्र जारी केले. म्हाडाकडून हक्कवलेल्या/ गहाळ झाले आहेत आणि परिश्रमपूर्वक शोध घेतल्यानंतरही ते सापडत नाहीत. सौ. भारती व्ही दोशी यांनी आश्वासन दिले आहे की सदर परिसर न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाच्या अधीन नाही आणि सर्व भारापासून मुक्त आहे आणि विक्रीयोग्य देखील आहे, माझा अशिल वर सांगितलेली जागा खेरीद करण्यास इच्छुक आहे.

जर कोणत्याही व्यक्तीकडे उक्त पहिला मूळ दस्तऐवजाचा ताबा असेल किंवा कोणताही हक्क, अधिकार, स्वाम्यस्व दावा असेल किंवा त्या जागेच्या विरोधात किंवा त्याच्या संदर्भात मागणी केली असेल किंवा विक्रीच्या मागिने ,गहाण, प्रभार, भेट, न्यास, वारसा, ताब्यात लीज धारणाधिकार किंवा अन्यथा काहीही असो किंवा वर नमूद केल्याप्रमाणे या हस्तांतरणावर कोणताही आक्षेप असेल तर आम्ही संबंधितांना खाली नमूद केलेल्या पत्त्यावर दस्तऐवजांच्या समर्थनासह लिखित स्वरुपात ते प्रकाशित केल्यापासून ७ (सात) दिवसांच्या आत कळवावे, अन्यथा, अशा कोणत्याही दाव्याच्या मागण्या किंवा आक्षेप नाहीत याची खात्री करून घेईल आणि ते, जर असेल तर, सोडले गेले आहे, सोडले गेले आहे